



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग पाच

वर्ष ६ अंक ११ (५)]

सोमवार, सप्टेंबर ७, २०२०/भाद्र १६, शके १९४२

[पृष्ठे ६, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक २६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानसभेत दिनांक ७ सप्टेंबर, २०२० रोजी पुरःस्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :-

L. A. BILL No. XXXVI OF 2020.

A BILL

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA STATE TAX
ON PROFESSIONS, TRADES, CALLINGS AND
EMPLOYMENTS ACT, 1975.

सन २०२० चे विधानसभा विधेयक क्रमांक ३६.

महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर अधिनियम, १९७५,
यात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक.

ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते ;

१९७५ चा
महा. १६.

आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनासाठी, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर अधिनियम, १९७५, यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती ; आणि, म्हणून, त्यांनी दिनांक २२ जुलै २०२० रोजी, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर (सुधारणा) अध्यादेश, २०२०, हा प्रख्यापित केला होता ;

२०२० चा
महा. अध्या.
१३.

आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे इष्ट आहे ;
त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकाहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :—

संक्षिप्त नाव व प्रारंभ. १. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर (सुधारणा) अधिनियम, २०२०, असे म्हणावे.

(२) तो दिनांक २२ जुलै २०२० रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.

सन १९७५ चा
महाराष्ट्र अधिनियम
क्रमांक १६ याच्या
कलम ५ ची
सुधारणा.

२. महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर अधिनियम, १९७५ (यात यापुढे ज्याचा निर्देश “मुख्य अधिनियम” असा करण्यात आला आहे), याच्या कलम ५ मधील, पोट-कलम (३) नंतर, पुढील पोट-कलम समाविष्ट करण्यात येईल :—

१९७५ चा
महा. १६.

“(३अ) या कलमात काहीही अंतर्भूत असले तरी, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर (सुधारणा) अधिनियम, २०२० याच्या प्रारंभाच्या दिनांकानंतर, कंपनी अधिनियम, २०१३ याच्या तरतुदींन्वये विधि संस्थापित करण्यात आलेली अशी कंपनी, तिचे विधिसंस्थापन करतेवेळी, या अधिनियमान्वये नावनोंदणी प्रमाणपत्र व नोंदणी प्रमाणपत्र मिळवील.”.

२०२० चा
महा. .
२०१३ चा
१८.

सन १९७५ चा
महाराष्ट्र अधिनियम
क्रमांक १६ याच्या
कलम ६ ची
सुधारणा.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ६ मधील, पोट-कलम (१) मध्ये,—

(१) विद्यमान परंतुकापूर्वी, पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येईल :—

“परंतु, कलम ५ च्या पोट-कलम (३अ) अन्वये नोंदणी केलेला मालक, कर देण्याचे त्याचे दायित्व सुरू झाल्यानंतर, विहित करण्यात येईल अशा नमुन्यात, अशा कालावधीसाठी व अशा तारखांपर्यंत, विहित प्राधिकरणाकडे विवरण सादर करील.”;

(२) विद्यमान परंतुकांमध्ये, “परंतु,” या मजकुराऐवजी, “परंतु आणखी असे की,” हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन २०२० चा
महाराष्ट्र अध्यादेश
क्रमांक १३ याचे
निरसन व व्यावृत्ती.

४. (१) महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर (सुधारणा) अध्यादेश, २०२० हा, याद्वारे, निरसित करण्यात येत आहे.

२०२० चा
महा. अध्या.
१३.

(२) अशा प्रकारे निरसन झाले असले तरीही, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही (काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिति, काढण्यात आलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.

उद्देश व कारणे यांचे निवेदन

सुलभतेने व्यवसाय करणे (इज ऑफ डुईंग बिझनेस) या उपक्रमांतर्गत, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर अधिनियम, १९७५ (१९७५ चा महा. १६) या अन्वये कंपनीस नावनोंदणी प्रमाणपत्र व नोंदणी प्रमाणपत्र आपोआप वाटप करता यावे म्हणून, कंपनी अधिनियम, २०१३ (२०१३ चा १८) याच्या तरतुदींअन्वये, अशा कंपनीचे विधिसंस्थापन व नोंदणी करण्यासह व्यवसाय कर अधिनियमान्वये नोंदणी प्रक्रिया एकात्मिक करण्यासाठी कंपनी कार्य मंत्रालयास व राज्य शासनास, भारत सरकारने निदेश दिले आहेत. उक्त प्रयोजनासाठी, उक्त अधिनियमाच्या कलमे ५ व ६ यांमध्ये योग्य त्या सुधारणा करणे इष्ट वाटले.

२. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर अधिनियम, १९७५ यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती, आणि, म्हणून, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी दिनांक २२ जुलै २०२० रोजी महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर (सुधारणा) अध्यादेश, २०२० (२०२० चा महा. अध्या. १३) हा प्रख्यापित केला होता.

३. उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रुपांतर करणे हा या विधेयकाचा हेतू आहे.

मुंबई,
दिनांक २४ ऑगस्ट, २०२०.

अजित पवार,
उप मुख्यमंत्री.

वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचे ज्ञापन

या विधेयकात, वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचा पुढील प्रस्ताव अंतर्भूत आहे :—

खंड ३.—महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर अधिनियम, १९७५ याच्या कलम ६ च्या पोट-कलम (१) मध्ये परंतुक समाविष्ट करण्याचा हेतू असलेल्या या खंडान्वये, उक्त अधिनियमाच्या कलम ५ च्या पोट-कलम (३अ) अन्वये नोंदणी झालेल्या मालकाद्वारे विवरण सादर करण्यासाठी प्राधिकारी, नमुना, कालावधी व तारीख विहित करण्याचा अधिकार, राज्य शासनाकडे घेण्यात आला आहे.

२. वैधानिक अधिकार सोपविण्यासंबंधीचा उपरोल्लिखित प्रस्ताव, सामान्य स्वरूपाचा आहे.

वित्तीय जापन

महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर अधिनियम, १९७५ याची कलमे ५ व ६ यांमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित केलेल्या या विधेयकाच्या खंड २ व ३ मध्ये, कंपनी अधिनियम, २०१३ (२०१३ चा १८) याच्या तरतुदीन्वये विधिसंस्थापित कंपनी, महाराष्ट्र राज्य कर अधिनियम अन्वये नाव नोंदणी प्रमाणपत्र व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करील आणि विहित करण्यात येईल अशा नमुन्यात, अशा कालावधीत आणि अशा दिनांकास, विवरण सादर करील, अशी तरतूद प्रस्तावित केली आहे.

राज्य विधानमंडळाचा अधिनियम म्हणून ते अधिनियमित झाल्यावर, राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती किंवा अनावर्ती खर्चाचा अंतर्भाव होईल अशी कोणतीही तरतूद, या विधेयकात नाही.

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०७ अन्वये राज्यपालांची शिफारस

(महाराष्ट्र शासन, विधि व न्याय विभाग, आदेशाची प्रत)

भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २०७ याच्या खंड (१) अन्वये महाराष्ट्राच्या राज्यपालांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून, ते महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-या यांवरील कर (सुधारणा) विधेयक, २०२० पुरःस्थापनार्थ घेण्याबाबत महाराष्ट्र विधानसभेस शिफारस करीत आहेत.

विधान भवन :

मुंबई,

दिनांक ७ सप्टेंबर, २०२०.

राजेन्द्र भागवत,

सचिव,

महाराष्ट्र विधानसभा.